

धोम -बलकवडी बोगदा प्रकल्प , तालुका -वाई ,जिल्हा-  
सातारा प्रकल्पाच्या रूपये १४०२.५१ कोटी  
इतक्या किंमतीस चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता  
देणेबाबत..

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: धोमब ११०९/प्र.क्र.६१६/०९/मोप्र-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- ३० मे, २०१७.

**संदर्भ:-**१) शासन निर्णय क्र.धोम बलकवडी - १०१६ / (१७८/९६) ज.संअ. मंत्रालय दि. ११.६.१९९६.

२) म.कृ.खो.वि.म. यांचा निर्णय क्र. मकृखोविम/२०१/(१८९/२००१) मोप्र -५/ ५०८८ दि. ४.७.२००२

३) म.कृ.खो.वि.म. यांचा निर्णय क्र. मकृखोविम/२०१/ (१८९/२००१) मोप्र -५/ २८१९ दि. २.५.२००३

४) शासन निर्णय धोम क्र. सु.प्र.मा. धोबप्र - ३०९ / (१२६/ ०९) मोप्र -१ / मंत्रालय दि. ३०.६.२००९

**प्रस्तावना :**

धोम - बलकवडी धरण हे सातारा जिल्ह्यातील, वाई तालुक्यातील बलकवडी गावाजवळ कृष्णा नदीवरील सुरुवातीचे मोठे धरण असून या प्रकल्पाचे लाभक्षेत्र निरा खो-यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत "उर्वरित महाराष्ट्र" या प्रदेशामध्ये आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ४.०८ अ.घ.फू. इतका असून सदर धरण धोम धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या वरील बाजूस १९ कि.मी. अंतरावर आहे. बलकवडी धरणामध्ये साठविणेत येणारे पाणी धोम धरणात सोडून धोम धरणाच्या डाव्या तिरावरील रेणावळे गावाजवळ बोगदा काढून सदर पाणी निरा खो-यामध्ये वापरण्यात येत आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा १४७ कि.मी. लांबीचा व डावा कालवा १४.५० कि.मी. लांबीचा आहे. धोम बलकवडी कालव्यामुळे भोर तालुक्यातील १०५० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील ४३०० हेक्टर व फलटण तालुक्यातील १२७५० हेक्टर असे एकूण १८१०० हेक्टर क्षेत्रास आठमाही पिकरचेनुसार सिंचन लाभ मिळणार आहे.

सदर प्रकल्पास संदर्भ १ अन्वये सन १९९५-९६ चे दरसुचीवर आधारित रु. २६१.७२ कोटीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

यानंतर संदर्भ २ अन्वये सन १९९९-२००० चे दरसुचीवर आधारित रु. ४७५.२९ कोटीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

यानंतर संदर्भ ३ अन्वये सन १९९९-२००० चे दरसुचीवर आधारित रु. ४७५.२९ कोटीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

यानंतर संदर्भ ४ अन्वये सन २००७-०८चे दरसुचीवर आधारित रु. ६८४.६४कोटीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

धोम बलकवडी धरणाचे काम पूर्ण झाले असून वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीत आहे. सदर प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत अंतर्भूत असून जून २०१८ पर्यंत पूर्ण करणेचे नियोजन आहे.

तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रामुख्याने दरसुचीत वाढ झाल्याने, भूसंपादन खर्चात वाढ झालेने, तसेच संकल्पनातील बदल व तृतीय सुधारित प्रकल्प अहवालातील अपु-या तरतुदी यामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने चतुर्थ सुधारीत प्रकल्प अहवाल मान्यतेस्तव शासनास सादर केला आहे. या प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्यांच्या दुस-या बैठकीमध्ये (दि.१५/१०/२०१६) शिफारस केली आहे. तसेच प्रकल्प अहवालावर दि. २१/४/२०१७ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीचे बैठकीत चर्चा झाली आहे.

व्यय अग्रक्रम समितीने वाढीची कारणमिमांसा, राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल, व्यय अग्रक्रम समितीची निरीक्षणे तसेच प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने, सातारा जिल्हयातील भोर, खंडाळा व फलटण या तालुक्यांना वरदान ठरणान्या धोम बलकवडी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने, सन २०१३-१४ च्या दरसुचीवर आधारीत रुपये १४०२.५१ कोटी इतक्या किंमतीच्या चतुर्थ सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

### शासन निर्णय :

धोम -बलकवडी बोगदा प्रकल्प, तालुका -वाई ,जिल्हा- सातारा या प्रकल्पाच्या जलसंपदा विभागाच्या सन २०१३-१४ च्या दरसुचीवर आधारीत रुपये १४०२.५१ कोटी (रुपये एक हजार चारशे दोन कोटी एकावन्न लक्ष फक्त) इतक्या किंमतीस प्रत्यक्ष कामासाठी रुपये १२९१.७४ कोटी (रुपये एक हजार दोनशे एक्यान्नव कोटी चौ-याहत्तर लक्ष फक्त) व अनुषंगीक खर्च ११०.७७ कोटी (रुपये एकशे दहा कोटी सत्त्याहत्तर लक्ष फक्त ) खालील अटींच्या अधीन राहून चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रकल्पाचा उपशिर्षनिहाय तरतूदीचा गोषवारा सोबत जोडला आहे.

- १) धोम बलकवडी प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०१८ पर्यंत मंजूर किंमतीतच पूर्ण करण्यात यावीत.
- २) भूसंपादन प्रकरणांचे दायित्व, वितरण व्यवस्थेची कामे व महत्तम सिंचन निर्मिती करण्यासाठी प्राधान्याने निधीचा विनियोग करावा.
- ३) कि.मी. ११० पुढील मुख्य कालव्याची फक्त निवडक अस्तरीकरणाची कामे करावीत.
- ४) प्रकल्पाच्या जलनियोजनात, २.७० अ.घ.फू. पाणी धोम बलकवडी धरणातून व ०.९३ अ.घ.फू.पाणी निरा देवघर धरणातून, असा एकूण ३.६३ अ.घ.फू. पाणी वापर प्रस्तावीत करण्यात आलेला आहे.
- ५) कालव्याची व वितरणव्यवस्थेची कामे सलगतेने करावीत व सिंचन उद्दिष्ट साध्य करावे.
- ६) संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणी वापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणी वापर संस्थेस हस्तांतरित करावे.
- ७) सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्प कार्यान्वयीकरणाचे विविध टप्प्यावर क्षेत्रिय अधिका-यांनी घेतलेल्या विविध निर्णयास व क्षेत्रिय अनियमितता झाली असल्यास अशा अनियमिततेस सहमती आहे, असे गृहीत धरता येणार नाही.

या प्रकल्पाच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधान्यावरील भांडवली खर्च, (८०)सर्वसाधारण, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (०२) योजनांतर्गत, (०२) (०१) महाराष्ट्र कृषणा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (उर्वरित महाराष्ट्र) (संगणक संकेतांक ४७०१ एच-६२९) या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय दिनांक २१/०४/२०१७ रोजी व्यय अग्रक्रम समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०५३०१४४९५७७४२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श.शं. दाभाडकर)

शासनाचे अवर सचिव

सहपत्र: परिशिष्ट "अ"

प्रत-

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ५) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृषणा खोरे विकास महामंडळ, पुणे.

परिशिष्ट "अ"  
किंमतीचा उपशीर्ष निहाय गोषवारा

उपशिर्ष	मंजूर तृतीय सुप्रमा नुसार तरतुद	प्रस्तावित चतुर्थ सुप्रमा नुसार तरतुद	वाढ/घट (+/-)	मार्च २०१६ अखेर झालेला खर्च	उर्वरित किंमत
<b>[A] शिर्ष कामे</b>					
ए - प्राथमिक	०.५३	०.३९	-०.१४	०.३९	०.००
बी-भूसंपादन	३५.८८	३२.८८	-३.०	२८.७२	४.१६
सी-कामे	१७५.४५	१८२.६६	७.२१	१८२.६६	०.००
डी-रेग्युलेटर	१३.७१	१५.३९	१.६८	१५.३९	०.००
ई-फॉल्स	०.००	०.००	०.००	०.००	०.००
एफ-RHT वर्क्स	०.००	०.००	०.००	०.००	०.००
जी-ब्रिजेस	०.३५	०.३५	०.००	०.३५	०.००
एच - एस्केप	०.००	०.००	०.००	०.००	०.००
के-बिल्डींग	०.२०	०.२७	०.०७	०.०८	०.१९
एल-मातीकाम	०.००	०.००	०.००	०.००	०.००
एम- वृक्षारोपण	०.०१	०.००	-०.०१	०.००	०.००
ओ-संकिर्ण	१.६६	१.८८	०.२२	१.८८	०.००
पी-देखभाल	१.९०	१.९७	०.०७	०.३८	१.५९
क्यू - स्पे.टी.& पी	०.१०	०.०३	-०.०७	०.०३	०.००
आर- दळणवळण	०.००	०.००	०.००	०.००	०.००
एक्स - पर्यावरण	०.९०	०.३१	-०.५९	०.३१	०.००
<b>एकूण [A]</b>	<b>२३०.६९</b>	<b>२३६.१३</b>	<b>५.४४</b>	<b>२३०.१९</b>	<b>५.९४</b>
<b>[B] कालवे व वितरण व्यवस्था</b>					
ए-प्राथमिक	१.६७	१.२६	-०.४१	१.२४	०.००
बी-भूसंपादन	९.५५	२५८.६६	२४९.११	३०.२०	२२८.४६
सी-कामे	५८.२०	९५.५६	३७.३६	३९.०६	५६.५०
डी-रेग्युलेटर	३.७३	४.७२	०.९९	२.६१	२.११
ई-फॉल्स	०.७९	२.६३	१.८४	०.९३	१.७०
एफ-RHT वर्क्स	६१.६२	११०.२१	४८.५९	८७.३६	२२.८५
जी-ब्रिजेस	११.१४	३२.०२	२०.८८	२२.२३	९.७९
एच - एस्केप	२.४२	६.२०	३.७८	०.९५	५.२५
के-बिल्डींग	०.१७	०.७६	०.५	०.००	०.७६
एल-मातीकाम	२००.२९	३४६.५०	१४६.२१	२२२.३३	१२४.१७
एम- वृक्षारोपण	१.५३	१.२७	-०.२६	१.२८	-०.०१
ओ-संकिर्ण	०.२६	८.०३	७.७७	५.६७	२.३६
पी-देखभाल	१.८७	१.५७	-०.३०	०.००	१.५७
क्यू - स्पे.टी.& पी	०.२१	०.००	-०.२१	०.००	०.००
आर- दळणवळण	०.०७	०.१६	०.०९	०.००	०.१६
एक्स - पर्यावरण	०.०६	०.००	-०.०६	०.००	०.००
यू - वितरीका	७०.६५	१८६.०६	११५.४१	८८.१२	९७.९४
एकूण बांधकामे	४२४.२३	१०५५.६१	६३१.३८	५०१.९८	५५३.६३
<b>एकूण [B] :</b>	<b>४२४.२३</b>	<b>१०५५.६१</b>	<b>६३१.३८</b>	<b>५०१.९८</b>	<b>५५३.६४</b>
<b>[C] ईटीपी चार्जेस:</b>	<b>२९.७२</b>	<b>११०.७७०</b>	<b>८१.०५०</b>	<b>५५.५७</b>	<b>५५.२०</b>
<b>एकूण [A+B+C]:</b>	<b>६८४.६४</b>	<b>१४०२.५१</b>	<b>७१७.८७</b>	<b>७८७.७४</b>	<b>६१४.७७</b>